
प्रकरण पाचवे

उपसंहार

प्रस्तुंतं प्रबंधिकेमध्ये युगप्रवर्तकं व रमाई या कादंबं-यांचा
 अभ्यास केला आहे हा अभ्यास करीत असताना पहिल्या प्रकरणात
 चरित्र-आत्मचरित्र आणि चरित्रात्मक कादंबरी या संबंधीचा
 साधक बाप्तक ऊहापोह केलेला आहे. चरित्रात्मक कादंबरीचे विशेषांग
 चरित्रात्मक कादंबरीत जे भावजीवनाचे दर्शन घडते त्यामुळे इतर
 प्रकारापायून जाणावणारे चरित्रात्मक कादंबरीचे वेगळेपणा यामध्ये
 निर्देशित केलेले आहे. कादंबरी या वाड. मयप्रकाराचे विषूलता,
 विविधतऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतर वाड. मय प्रकाराच्या तुलनेने
 मोठ्या प्रमाणात वाचला जाणारा तो प्रभावी अविष्कार आहे.
 म्हणूनच कादंबरीच्या क्षेत्रात अनेक त-हेचे प्रयोग केले जातात. ऐतिहासिक
 पौराणिक, चरित्रात्मक मनोविश्लेषणात्मक अशाद्वी पद्धतींचा मोठ्या
 प्रमाणावर जो अढळ होती तोही कादंबरी या प्रकारातच अशा
 अनेक प्रकाराने समृद्ध झालेला हा वाड. मयप्रकार आहे. यातीलच चरित्रा-
 त्मक कादंबरी हा एक प्रकार आहे.

चरित्रात्मक कादंबरीच्या सामध्याची आणि मर्यादांची चर्चा
 करूनही याबाबत एक गोष्ट मान्य करावा लागते आणि ती म्हणजे
 ज्या व्यक्तिच्या जीवनावरील ही कादंबरी असते. ती व्यक्ती निर्विवाद-
 पणो श्रेष्ठ व्यक्तिअसावी लागते या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे
 महान व्यक्तिमत्व केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय छ्यातकित
 व्यक्तिमत्व असे जरी असले तरी युगप्रवर्तक त्यांचे घडलेले दर्शन की ती
 विलोभनीय आहे हे पुढील प्रकरणात मांडण्यात आलेले आहे.

द्वास-या प्रकरणात बाबासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनातील संघर्षाचे प्रसंग, जीवन प्रवासात त्यांच्या पत्नीने निघठेने त्याना दिलेला सहवास त्यांचे घडत गेलेले व्यक्तिमत्व अगदी लहानपणापासून तो उच्च विद्या विभूषित होईपर्यंत त्यांचा झालेला जीवन प्रवास यांचा वेध घेण्यात आलेला आहे. दूःखाच्या आणि दारिद्र्याचा घनिष्ठ संबंध आणि ती बाबासाहेबांची प्रत्यक्ष अनुभूती अौषिध नीट न मिळाल्यामुळे मुलाचा झालेला मृत्यु आणि एका बापाची झालेली अगतिकता हे सर्व काही आठवणीतून या दोन्ही काढंब-यातून कसे प्रकट झालेले आहे याचे विवेचन यामध्ये येते. आपल्या देशातील एक श्रेष्ठ विचारवंत. ज्याने ईर्ष्या, परंपरा, विषमता, याविस्तृद संघर्ष केला अशाही माणसाचे व्यक्तिगत जीवनातील वरकरणी विसंगत वागणे आपल्या मुलाबाबासाठी आणि आपल्या पत्नीसाठी प्रामाणिक पणे जगणारा एक बाप आणि पती याचे अतिशाय उत्कट दर्शन या दोन्ही काढंब-यातून घडलेले आहे. काही भावगम प्रसंगाच्या उदाहरणातून बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या भावजीवनाचा आलेख या प्रकरणात काढलेला आहे.

तिस-या प्रकरणात रमाईच्या भावजीवनाचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रमाईचा जन्म एका गरीब कुटूंबात झालेला. आपल्या आईवडिलांची ती लाडकी लेक. दारिद्र्य असलेल्या घरात ती लहानाची होत होती. परंतु लहानपणीही आईवडिलानी तिच्यावर संस्कार केले. "कष्टाशिवाय मनुष्य मरतो, कष्टाने मरत नाही" हा तो संस्कार होता. या आदर्श वातावरणात तिचे बालपण गेले. तिचे भावविश्व फुलत असतानाच तिच्या आईवडिलांचा मृत्यु झाला आणि लहानपणीच तिच्यावर जी जबाबदारी पडली ती शोवटपर्यंत वाटतच गेली. खरं म्हणजे बाबासाहेबांशी तिचे लग्न झाले आणि एका फार मोठ्या वाढबाझी तिचा प्रवास सुरु झाला. एका बाजूला आपल्या बुट्टीमत्तैने

जगाना ज्ञात असलेले व्यक्तिमत्त्व आणि या व्यक्तिमत्त्वाशी संस्कार करणारी लौकीक अर्थाने रमाई एक सामान्य स्त्री संसार करत असताना या वादबाशी तिने कसे जमवून घेतले. ती अडाणी होती तरी कशी सात्त्वीक आणि भावसंपन्न होती रमाईचा जीवन प्रवास हा कसा कारुण्यानं भरलेला होता. या कारुण्यातही तिच्या जाणिवा संपन्न करण्याचा बाबासाहेब कसा प्रयत्न करीत होते याचे अतिशाय कारुण्यपूर्व नंतर परंतु तितकेच उत्कट चित्रण या दोन्ही काढंब-यातून काढंबरीकारानी केलेले आहे. एक गृहिणी म्हणून एक श्रेष्ठ पत्नी म्हणून एक आदर्शमाता म्हणून आणि इतरासाठी कोणत्याही प्रकाराचा त्याग करायला तयार असलेली त्यागाची मूर्ती म्हणून रमाईचे भावसंपन्न जीवन यामध्ये आलेले आहे. रमाई ही बाबासाहेबांच्या जगण्याचा फार मोठी आधार ठरानी होती. बाबासाहेबाच्या जीवन स्पृशाने तिच्याही जीवनाचे सोने झाले छ-या अर्थाने एका मोठ्या माणसासाठी संसार करीत असताना तिच्या ठिकाणी असणारी प्रचंड जीवनशाक्ती ठारी ठारी जाणावते ही जीवनशाक्तीच अनेक प्रसंगातून युगप्रवर्तक व रमाईतून प्रगट होताना दिसते.

चौथ्या प्रकरणातून या दोन्ही काढंब-यातील आशायसाम्य आणि ठळक वाढून विशेष निर्देशित केलेले आहेत. बालपण, बालपणातील पंसग लग्नानंतर मुलांच्या अकाळी मृत्यूने दोघावर आलेले संकट या द्वःखातून सावरुन बाबासाहेबानी घेतलेली ईम आणि त्याना प्रत्येक प्रसंगात रमाईने दिलेली प्रामाणिक साथ या गोष्टी दोन्ही काढंबरीत काढंबरीकारानी अतिशाय भावूकतेने आणलेल्या आहेत. बाबासाहेबांच्या बदूल असलेली गाढ श्रद्धा यामुळे दोन्ही काढंब-यामध्ये काढी प्रसंग असे येतात की त्या ठिकाणी काढंबरीकार अधिक भावूक बनतो.

यावरुन लेखकाचा प्रामाणिकपणा जत्ता प्रगट होतो. तशा काढंबरीच्या मर्यादिंही जाणवतात. बाबासाहेब आणि रमाईया दोघांच्या जीवनामध्ये बाबात्राहेबांच्या जीवनाता अधिक प्राधान्य युगप्रवर्तकमध्ये टिळेले दिलते. या उलट रमाई काढंबरीत बाबासाहेबांची प्रतिमा जितक्या सग्रहदत्तेने उभी केलेनां आहे त्याहून अधिक उत्कट रमाईची प्रतिमा त्यानी साकार केली आहे. मुळातच कवी मनाचे मनोहर या दोन व्यक्तिमत्वात इतके गूँतून जातात की काही ठिकाणी वर्णनातून त्यांचे काढ्य प्रगट होते. युगप्रवर्तक व रमाई या दोन्ही काढंब-यातून काढंबरीकारानी बाबासोहेबांच्या व्यक्तिमत्वाचा अगदी सखोल वेध घेतलेला आहे. युगप्रवर्तकमध्ये ती अधिक विस्ताराने गोष्टी वेलहाड स्वरूपात येते तर रमाईमध्ये ती अधिक भावोत्कटपणे येते.

या दोन्ही काढंब-यांचा अभ्यास करीत असताना असे जाणवते की मराठी काढंबरीच्या समीक्षेमध्ये जरी या काढंब-यांची फारशी कोणी दखल घेतलेली नसली तरी आशाय आणि अभिव्यक्त या दोन्ही दृष्टीने या काढंब-यांचे मोठेपणा मान्य करावे लागते. महाकाढ्याचा विष्य असूनही उपेक्षिला गेलेला काढंबरीचा नायक ताहित्याच्या पारंपारिक मूल्यविचारामुळे उपेक्षिला गेला आणि एकूण समाज व्यवस्थेला आव्हान देणारा जीया जळमटांची होळी करण्यारा स्वतःच्या बुद्धीने जगाला स्तंभीत करून सोडण्यारा अशा एका वाढळी व्यक्तिमत्वाला कवेत घेण्याचा प्रयत्न युगप्रवर्तक आणि रमाई गा काढंब-गातून कशा प्रकारे करण्यात भाला याचे उदाहरणासह विवेचन शेतटच्या प्रकरणात केले आहे.

संदर्भ-सूची

1. क-हाडे, सदा चरित्र आणि आत्मचरित्र (साहित्यरूप १ आवृत्ती पहिली)
2. जोशी, अ. म. प्रदक्षिणा, छं पहिला, आवृत्ती पंचाहिली .
3. पगारे हरिभाऊ युग्मवर्तक आवृत्ती पहिली .
4. मनोहर, यशवंत रमाई आवृत्ती १ ली .
5. Little William Oxford English Dictionary Edition 3 rd